

जिल्हा परिषद कर्मचारी योजना लागू केलेली राज्य
शासकीय कर्मचारी गट विभाग १९८२.

महाराष्ट्र शासन,
ग्राम विकास विभाग,
शासन निर्णय, क्रमांक डीसप्तेम्बर २४१०/तीआर ३२५/१८.

मंत्रालय, मुंबई:- ४०० ०३२. दिनांक:- १३. जून १९९१.

- वाचा:- १) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग, क्र. विभा १०१०/प्र. २८०/१८.
दिनांक:- १०.६.१९९०.
२) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग, क्र. डीसप्तेम्बर २४१०/१८७३
तीआर ३२५/१८, दिनांक ४.६.१९९०.
३) शासन निर्णय, क्रमांक डीसेप्टेम्बर २४१०/तीआर ३२५/१८,
दिनांक:- १० जूनेवारी १९९१.

शासन निर्णयः-

वर नमूद केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी
गट विभा योजना १९८२, जिल्हा परिषद कर्मचारी योजना लागू करण्यात आल्या-
नेतर त्याची अंमलबजावणी करोत असतांना येत असलेल्या अड्यणीबाबत निरन्तर
राख्या जिल्हा परिषदांनी काढी मुद्देद्वयाली नमूद केल्याप्रमाणे शासनाच्या
निक्षणात आणले आहेत. या सूचीच्या संदर्भात सर्वकष विचार करून खालील
प्रमाणे खुलासा करण्यात येत आहे. तरी सदर खुलासाप्रमाणे कार्याद्वारा
करण्यात यावी.

मुद्ददा क्र.	मुद्ददा	खुलासा
१.	२.	३.

- [१] सक्रित धनादेवा कोषागारात भरण्यात घेणे लागतो. पं. स. कडून पं ग्रामीण हतरावरील सार्वजनिक आरोग्य केंद्रे पांजकडून धनादेवा ५ तारखेपूर्वी येत नाहीत आणि त्यामुळे धनादेवा भरण्यात घिरवून लागतो त्यामुळे सक्रित धनादेवा भरण्यास अवधी वाढवून घावा. शिवस. घ्या. मुख्यमंत्रीले खा व वित्त अधिकारी यांनी प. स. स्तरावरील जि. प. कार्यालयात व गाव पातळीवरील सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या संबंधित अधिकारी/कर्मचारीत धनादेवा जि. प. कार्यालयाकडे पाठवून देण्याबद्दल निश्चित घेणापत्रक ठरवून यावे. म्हणजे याबाबत दिरंगाई होण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. सध्याची १० तारखेपर्यन्ती एकत्रित धनादेवा भरण्यासाठी दिलेली मुद्दत पुरेशी आहे. तीत वाढ करण्याची आवश्यकता दिलत नाही. [कृ. मा. प.]....

[२] महिन्याच्या ५ तारखेमासून महिनाअखेर पुरवणी बीलाढारे जमा होणारी वर्गणीची रक्कम कोणात्या तारखेस व काणा प्रकारे [एक की अधिक धमाकेआढारे] कोषागारात भरणा करावयाची.

[३] एकत्रित धमाकेआ कोणाऱ्या नावाने कोषागारात भरणा करावयाचा.

[४] लेखा व कोषागारे संघालनालयाने संगणाक संकेतांक किंवा आहे त्यानुसार वर्गणीच्या रक्कमा स्वतंत्र घलनाने भरावया लागतात. एकाच धमाकेआढारे हे कसे शाक्य आहे.

वेतन बीलीनंतर पुरवणी बीलाढारे जमा होणारी या योजनेची वर्गणीची रक्कम सदर पुरवणी वेतन बील ब्रदा होताच ती स्वतंत्र धमाकेआढारे मुळ्य लेखा व वित्त अधिका-यांकडे आवश्यक त्या तपशीलातह पाठवावी. मुळ्य लेखा व वित्त अधिका-यांनी ती पुढील महिन्याच्या धमाकेआत अंतर्भूत कसन त्याच्या तपशीलातह कोषागारांकडे तादर करावी.

एकत्रित धमाकेआ मुळ्य लेखा व वित्त अधिकारी यांनी स्वतःच्या नावे काढून स्वतःचे नावावर घलन संबंधित धमाकेआ-सहित गट विमा योजना परिषिट १ मधील प्रपत्र १ सोबत कोषागार अधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी घेऊ खालील लेखाशिर्षाखाली स्टेट बैंकेत जमा करावा.

लेखाशिर्ष

"०११ विमा व निवृत्ती वेतन निधी १०६-इतर निवृत्ती व वेतन निधी "

[३] जिल्हा परिषद गट विमा योजना" धमाकेआ सोबत विमा निधी व बघत निधीची स्वतंत्र रित्या घलने जोडण्याची जसरी नाही. हे घलन दोन प्रतीत असावे व घलनाचे मुख्यपूळूळक्षरभरावयाचे एकत्रित आकड्यात रक्कम असावी. मात्र घलनाच्या मागे विमा निधीची व बघत निधीची रक्कम विभागणारी दाखऱ्यून यापुढे संगणाक संकेतांक द्वाराविवाह.

[५] वर्णार्थीयी विभागणी केल्यावर ती पूर्ण स्पर्यात नसल्याने तत्संबंधी घलने स्टेट बँकेत स्वीकारली जात नाहीत.

विमा निर्धीयी व बघत निधीयी वसूली ही ऐक्षित दराने अथवा विमा हप्त्याच्या दराने केली असली तरी त्याची विभागणी घलनावर स्वतंत्र दाखविण्याची आवश्यकता नाही. मात्र परि. १ मधील प्रपत्र २ मध्ये स्वतंत्र विभागणी दाखविण्यो आवश्यक आहे. काही जिल्हा परिषदेमध्ये दरम्हा वर्णार्थ ३ च्या कर्मचा-यांची रु ३० दराने व वर्ग ४ च्या कर्मचा-यांची रु ६५ या दराने केली असली तरी त्याची विभागणी परिषिष्ठ १ मधील प्रपत्र २ मध्ये रकाना ३ व रकाना व मध्ये दाखविण्यात येते ही पददती युक्तीयी असून ऐक्षित दराने केलेली वसूली ही तदर प्रपत्र २ मध्ये रकाना ३ व१८ मध्येच दाखविण्यात यावी. प्रपत्र २ मध्ये रकाना ६ मध्ये वर्णार्थी शासन निर्णय दिनांक १०.१०.१० मधील परिच्छेद ७ मध्ये दाखविलेल्या दरानेच दाखविण्यात यावी.

[६] अभिकरण योजनेवर काम करणा-या कर्मचा-यांची वर्णार्थीयी रद्द्य करावा प्रकारे जमा करावी.

याबाबत ग्रा. वि. वि. शासन निर्णय क्र. डीस्तआर२४१०/सीआर३२५/१८, दि. १०.१०.१९९१ तुसार या अगोदरच खाली करण्यात आलेला आहे. अभिकरण योजनेवरील जि. प. कर्मचा-यांबाबत निराळी कार्यपददती भवलंबात्याची नाही. वर नमूद केल्याप्रमाणे नियमावलीच्या पुस्तकेत नमूद ऐव्वेल्या. आंदेवाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

[७] या योजनेतील वर्णार्थीदारावे वारसासंबंधीये नामनिवेदान घेण्यात यावे.

• • • • •

हा शातन किण्यि वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाच्या
अनौपचारिक संदर्भ क्रमांक ४४५८ लेपवि, दिनांक १६ मे १९९१ नुसार विर्गमित
करण्यांत घेत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आक्षेत्राचुसार व नांवाने,

सू. शा. निकम

[सू. शा. निकम]
कायतिन अधिकारी, महाराष्ट्र शातन.

प्रति,

तर्व विभागीय आयुक्त,

महालेखापाल [लेखा अनुज्ञेयता] मुंबई/ नागपूर.

महालेखापाल [लेखा परिषदा] मुंबई/ नागपूर.

तर्व जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

तर्व जिल्हा परिषदाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.

मुख्य लेखा परिषदा, स्थानिक निधीलेल्लाराष्ट्र नवी मुंबई.

उप मुख्य लेखा परिषदा, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद
नाशिक/ अमरावती.

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.

संचालक, शातनकीय विभाग योजना, मुंबई

तर्व कोषागार अधिकारी,

वित्त विभाग [कायतिन लेपवि] मंत्रालय, मुंबई.

कायतिन क्र. ११, १२, १३, १४, १५, १६, २५, २९ वरै, ग्राम विळास विभाग,

मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती कायतिन क्रमांक १८, ग्राम विळास विभाग.